

इंदिरा गांधी आणि आणिबाणी

डॉ. एन.बी. डॉगरे

गोप्यशास्त्र विभाग प्रमुख.

हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय.

हिमायतनगर निं.नांदेड. 431802

भारतीय राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्तीमत्व म्हणजे श्रीमती इंदिरा गांधी होत. त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव आणि परिणाम भारतातच नव्हे तर भारताबाहेरही होता. मातृछत्र हरवल्यानंतर वडिल पंडित जवाहरलाल नेहु यांच्या सानिध्यात त्यांच्या व्यक्तीमत्वाची जडणघडण झाली. इंदिरा गांधी यांचे व्यक्तीमत्व धाडसी, साहसी, दुरव्यूद्धी, कार्यक्रम, राष्ट्रवादी होते. वडिल जवाहरलाल नेहु हे आदर्शवादी असले तरी त्यांच्या आदर्शवादाला इंदिरा गांधी यांनी व्यवहारवादाची जोड दिली. लाल बहादुर शास्त्री यांच्या निधनानंतर भारताच्या पंतप्रधानपदाची सुव्रे इंदिरा गांधीजीकडे आली. इंदिरा गांधी यांनी आपल्या पंतप्रधानाच्या कार्यकाळात अनेक धडाडीचे आणि धाडसी निर्णय घेतले. त्यामध्ये भारत - पाक युद्ध, सिमला करार, अणु चाचणी, आणिबाणी, बँकांचे विलीनीकरण, गरीबी हटाव, नसंबंदी कार्यक्रम, सिक्कीमचे विलीनीकरण, ४२ वी घटना दुरुस्ती, ऑपरेशन ब्ल्यू स्टार हे क्रांतीकारी निर्णय आहेत. यापैकी आणिबाणीच्या निर्णयाचे विश्लेषण केले आहे. इंदिरा गांधी यांचा हा आणिबाणीचा निर्णय हृकूमशाही मानसिकतेचा होता की त्यावेळची अपरिहार्यता होती. याशिवाय आणिबाणीमुळे भारतीय लोकशाहीचे संरक्षण झाले की संकोच झाला हे अभ्यासणे महत्वाचे आहे.

इंदिरा गांधी यांनी १९६६ मध्ये भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या होत्या. १९६७ साली सार्वत्रिक निवडणूका होवून कॉंग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आणि इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान झाल्या. मुळात इंदिरा गांधी यांचा स्वभाव धाडसी आणि महत्वाकांक्षी होता. त्यांची काम करण्याची पद्धत, निर्णय घेण्याची पद्धत यामुळे लोकशाहीला हरताळ फासला जात होता. यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा गट त्यांच्या कार्यपद्धती बाबत प्रचंड नाराज होता. मोरारजी देसाई सारख्या नेत्यांना फुट पाडण्याच्या हालचाली सुरु केल्या. याचा विपरीत परिणाम असा झाला की कॉंग्रेस पक्ष हा दोन गटात विभाजीत झाला. १९६९ साली एक मोठा गट इंदिरा गांधी बरोबर आल्यामुळे राजकीय पातळीवर अस्थिरता निर्माण झाली नाही. या संधीचा नेमका फायदा घेत इंदिरा गांधी यांनी विरोधकांना एकटे पाडण्यासाठी लोककल्याणकारी कार्यक्रमाचा निणयाचा धडाका सुरु केला. याच काळात त्यांनी गरीबी हटाव, संसानकाची नव्हे बंद केला. याच काळात त्यांनी गरीबी हटाव, संसानकाची नव्हे बंद

**Head of the Dept.
Phy. Edu. & Sports**

गुजरातमधील विद्यार्थ्यांचे नवनिर्माण आंदोलनाने उपरूप धारण केले होते. या नवनिर्माण आंदोलनाला जनसंघाच्या नेत्यांनी व इंदिराजीच्या विरोधकांनी याचा फायदा घेतला. या नवनिर्माण आंदोलनात ८५ जण ठार झाले होते. या आंदोलनाची तिक्रता जशी जशी वाढत गेली तशी विरोधकांच्या मागण्या वाढत गेल्या. विरोधक गुजरातच्या मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करू लागले. मुख्यमंत्री जिवनभाई पटेल यांच्या विरुद्ध भष्टाचाराचे आरोप करण्यात आले. विरोधकांच्या मागणीमुळे गुजरात मध्ये राष्ट्रपती राजवट लागु करण्यात आली. गुजरातमधील राष्ट्रपती राजवटीच्या कार्यबाहीने विरोधक समाधानी झाले नव्हते. त्यांनी विधानसभा बरखास्त करून निवडणूका घेण्याची मागणी रेटून धरली. गुजरात विधानसभा बरखास्त करण्यासाठी मोरारजी देसाई यांनी ११ दिवसांचे अमरण उपोषणाची घोषणा केली होती. मोरारजी देसाई यांच्या उपोषणाच्या परिणामांची भिती वाटत असलेल्या सरकारने १५ मार्च रोजी विधानसभा बरखास्त केली. मोरारजी देसाईनी आपले उपोषण मागे घेतले. गुजरात विधानसभा निवडणूका झाल्या. यात कांग्रेस पक्षाचा दारुण परभाव होवून विरोधी पक्षाकडे सत्ता गेली. गुजरात विधानसभा जिंकल्यानंतर विरोधकांचा आत्मविश्वास वाढला. त्यांनी आता इंदिरा हटाव अशी मागणी करून इंदिरा गांधी यांनी राजीनामा घावा अशी मागणी केली. यामुळे देशांत अधिकच अशांतता, अस्थिरता, अराजकता निर्माण झाली.

रेल्वेमंत्री एल.एन.मिश्रा यांचा बिहारमधील खुन, भारताच्या सर्वांच्या न्यायालयाच्या सरन्यायाधिशांवरील हल्ला या सर्व घटनांमुळे इंदिरा गांधी यांनी असे वाटत होते की, विरोधक हे लोकशाहीच्या मुळावर आले आहेत असे वाटले. चारही बाजूने विरोधकांनी इंदिरा गांधी यांना कोंडीत पकडल्यामुळे इंदिरा गांधी या एकाकी पडून त्यांचे मनोबल खचले होते. त्या स्वतःला असुरक्षित समजु लागल्या. अशा वेळी विरोधकांवर मात करण्यासाठी अनियंत्रित परिस्थितीला सावरण्यासाठी एकमेव मार्ग म्हणून आणिबाणीचा पर्याय स्विकारावा लागला. त्यांच्या कायदेविषयक सल्लागारानीही आणिबाणीचा निर्णय दिला. शेवटी २५ जुन १९७५ रोजी इंदिरा गांधी यांनी आणिबाणी घोषीत केली. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यापासून अंतर्गत आणि बाहयगत आक्रान्तांचा त्यांना सतत सामना करावा लागल्यामुळे आणिबाणीचा निर्णय इंदिरा गांधी यांना घ्यावा लागला असल्याचे दिसून येते.

आणिबाणी ही काहीना हुक्मशाहीची काळात्र वाटली तरी काहीना नव्या युगाची पहाट वाटली. आणिबाणी ही लोकशाही संकोचासाठी नाही तर संरक्षणासाठी आहे असे इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या. या आणिबाणीमुळे सावर्जनक जीवनातील बोशस्त कमी इ आली, विद्यार्थीतील आंदोलने कमी झाली, गुन्ह्याचे प्रमाण कमी इ आली, कायदा सुव्यवस्था सुधारली, औद्योगिक उत्पादन वाढले. २६ जुन १९७५ रोजी वृत्तपत्रावर बंधने आणली. वृत्तपत्रांची विज

कापाण्यात आली. अर्थात वृत्तपत्र स्वातंत्र्यात्वा बंधने पर्यादा आणल्या. आणिबाणीला विरोध करणा-या हनारे नेत्यांना, कार्यकर्त्यांना, पत्रकारांना MISA या कायद्याखाली तुऱ्यात याक ले गेल. आणिबाणीचे विश्लेषण करताना आचार्य गमधूनी म्हणतात “संपूर्ण देश हा एक तुऱ्याच झाला होता.” अर्थात आणिबाणीमुळे संसदीय लोकशाही देश पंतप्रधानात्मक हुक्मशाहीत रुपांतरीत झाला होता. या आणिबाणीतून निर्माण झालेल्या इंदिरा गांधीच्या हुक्मगाळी व्यवस्थेला अनेकांनी कडाडून विरोध केला. यात जॉर्ज फर्नांडीस, मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, गम जेठमलानी, मृणाल गोरे, भाई वैद्य, पण्णालाल मुराना, वापुसाहब काळदाते यासारख्या विचारवांतांनी, नेत्यांनी आणिबाणीच्या तुऱ्यावास भोगावा लागला. आणिबाणीला सर्व स्तरातून होणाऱ्या कडाडून विरोधामुळे इंदिरा गांधी यांना शेवटी माधार घ्यावी लागली. यातून जागरूक राष्ट्रवादी समाज निर्माण होण्यास मदत झाली. आणिबाणीमुळे संसद आणि लोकशाहीची प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती ती आणिबाणीनंतर पुन्हा प्रस्थापित होण्यास मदत झाली. इंदिरा गांधी या भारतीय राजकारणातील एक नवा प्रवाह होता. इंदिरा गांधी यांनी भारतीय राजकारणाची दिशा बदलली. राजकारणातील सर्व संकेत मोडून राजकारणात नवीन आयाम निर्माण केल्या. हे तत्कालीन राजकारणाच्या विरोधी होते. म्हणून त्यांना सर्वांत जास्त विरोधक तयार, निर्माण झाले होते. इंदिरा गांधी यांना पक्षांतर्गत विरोधक, विरोधी पक्षातील विरोधक, अंतर्गत समस्यातून निर्माण झालेली गुजरात आणि बिहारमधील आंदोलने यामुळे निर्माण झालेलो अस्थिरता, अशांतता, अराजकता यावर उपाय म्हणूनच इंदिरा गांधी यांना आणिबाणीचा निर्णय घ्यावा लागला हे यावरुन दिसून येते.

संदर्भग्रंथ :-

1. Indira Gandhi Era in Indias Democracy, संपादक Dr.A.N.Sidhwad, अभ्य प्रकाशन, नंदेड.
2. इंदिरा गांधी आणिबाणी व भारतीय लोकशाही, पी.एन.धर, रोहन प्रकाशन, पुणे.
3. इंदिरा अंतिम पर्व, पी.सी.अलेक्झांडर, अनु अशोक जैन, पुणे.
4. Indira Gandhi, Wikipedia.



Head of the Dept.

Phy. Edu. & Sports
Hutatama Jayvantrao Patil
M. Shavidayalaya, Himayatnagar,